

Corporate Office : 306, TantiaJogani Industrial Estate, J. R. BorichaMarg, Lower Parel, Mumbai 400 011. CIN NO.: L99999MH1981PLC024041 Phone: (91-22) 4344 3555 E-mail : svslinvestors@swastivinayaka.com

Date: 3rd August, 2023

To, BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

[BSE Script Code: 510245]

Sub.: Newspaper advertisement of Notice of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

Dear Sir/ Madam,

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company had published the Newspaper advertisement pertaining to Notice of transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) in English and Marathi newspapers.

Pursuant to applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of such newspaper advertisement.

- 1. Active Times dated 3rd August, 2023 (English) and
- 2. Mumbai Lakshadeep dated 3rd August, 2023 (Marathi)

This is for your information and records.

Thanking You.

Yours Faithfully,

For Swasti Vinayaka Synthetics Limited,

Rajesh Poddar Chairman & Managing Director DIN: 00164011

ACTIVE TIMES

Akasa can now fly on overseas routes

NEW DELHI: The country's newest airline Akasa Air on Tuesday said it has added the 20th aircraft to its fleet, which makes it eligible to start international operations. Akasa had earlier said that they will work towards starting international operations by the end of 2023. The airline claims it has become the first airline in Asia to add the 737-8-200 variant of the Boeing 737 MAX aircraft to its fleet.Indian regulations require airlines to have at least 20 aircraft in their fleet to become eligible for international operations and this milestone enables Akasa Air to fly internationally. Vinay Dube, founder and chief executive officer, at Akasa Air, said, "Going from 0 to 20 aircraft within 12 months is not just an Akasa record but a record that encapsulates the potential of our great country and one for our whole nation to be proud of. I am particularly gratified in the way our airline has grown."Since launching commercial operations in August 2022, Akasa currently operates over 900 weekly flights with a published network of 35 unique routes connecting 16 Indian cities. The B737-8-200 aircraft was delivered to the airline at the Boeing's Seattle (USA) facility on July 28, and it arrived in Bengaluru on Tuesday, the release said.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33364/2023 Date :- 01/08/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Notice for Corrigendum Application No. 834 of 2022. Applicant :- Amba Mata Co-Operative Housing Society Limited, Ushashree Co-Operative Housing Society Limited Yash Saurabh Co-Operative Housing Society Limited Add : Bajarpeth, Village Kulgaon, Badlapur (W.), Tal. Ambernath, Dist. Thane-421503 Versus Opponents :- 1. M/s. Urmiraj Builders & Developers Through Partners a. Narayan Laxman Parulekar, b. Suryakant M. Chandanshive, 2. M/s. Mahalaxmi Builders Through Partner a. Premsingh Balasingh Rajput.
 b. Kisansingh Balasingh Rajput, c. Vijaysingh Balasingh Rajput, M/s. Prasanna Builders Pvt. Company Through Anant Arjun Thakar 4. Dattatray Shivram Bhoite, 5. Vinayak Dattatray Bhoite, 6. Aarti Arur Kadam, 7. Reena Chandrakant Tirodkar, 8. Ketaki Vinod Nimbalkar, 9 Sapna Sunil Parab, 10. Harshada A Villa Chs. Ltd. Through Chairman Secretary Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time o hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed or 21/08/2023 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Kulgaon, Tal. Ambernath, Dist. Thank Survey No. Hissa No. Area 4994.54 Sq. Mtr. out of 5460 Sq. Mtr. 49 13 Sd/-(Dr. Kishor Mande) (SEAL Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. मोफा अधिनियमातील (नियम १९(९)(ई) च्या फॉर्म/XIII नुसार जाहीर सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे तथा सक्षम प्राधिकारी मोफा यांचे कार्यालय महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट, १९६३ च्या कलम ५ए अंतर्गत पहिला मजला, गावदेवी भाजी मंडई, गावदेवी मैदानाजवळ, गोखले रोड, ठाणे (प.) – ४०० ६०२. दूर. :- ०२२ २५३३ १४८६ ई-मेल :- ddr.tna@gmail.com क. डीडीआर/ठाणे/मानीव अभिहस्तांतरण/सूचना/३३३८४/२०२३ दि. ०२/०८/२०२३ महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम प्रवर्तन, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण विनियमन) कायदा, १९६३ च्या कलम ११ अंतर्गत मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज अर्ज क्र. ४७०/२०२३ अर्जदार:- तेहेरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्चादित **पत्ता:-** मौजे असादे गोलिवली, डोंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे. विरुद्ध प्रतिवादी : १. मे. अमाकीन मोहम्पदीमान भागीदारद्वारे अ) जुस्क गुल्क गुलान अली २. अमाकीन मोहम्पदीमान ३. बुरहानी सहकारी गृहनिर्माण संस्था ४. ड्रीनी सहकारी गृहनिर्माण संस्था ५. इपादी सहकारी गृहनिर्माण संस्था. सर्व संवधितांनी र्पराना पूर्वत वर्णनानुसार जाहीर नोटीस देख्यात देवे की, ज्यांचे दितसंबंध सरस मालनानेध्वे विहित आहेत त्यांनी त्यां खालील नमूद वर्णनानुसार जाहीर नोटीस देख्यात देवे की, ज्यांचे दितसंबंध सरस मालनेमध्वे विहित आहेत त्यांनी त्यांचे म्हणणे वरील निर्देशित ठिकाणी सुनावणीच्या वेळी सादर करावे. कोणत्याही प्रकारचे म्हणणे सादर करण्यात कसूर झाल्यास, प्रसंदर्भात कोणाचीही कोणातीही हरकत नाही. असे गृहीत घरून पुढील कार्यवाही करण्यात येहेल. पांच कर् यासंदर्भात कोणाचीही कोणातीही हरकत नाही. असे गृहीत घरून पुढील कार्यवाही करण्यात येहेल. याची नोंद प्रचा वरील प्रकरणाची **सुनावणी दि. २१/०८/२०२३ रोजी दु. १२:०० वाजता** नमूद कार्यातयीन पर्रयाक्त निश्चित करण्यात आलेली आहे. मालमत्ता वर्णन :- मौजे असादे गोलिवली, ता. कल्याण, जि. ठाणे सर्व्हे नं./सीटीएस नं हिस्सा नं. क्षेत्रफळ २९/१/ई ३४ए (जुना सर्व्हे नं.) १ (पी) ५०२.०० चौ. मी.

PUBLIC NOTICE

MRS. ARATI SANJAY KARKHANIS & MR. SANJAY RAMAKANT KARKHANIS were joint Members of the Vijay Galaxy Co-operative Housing Society Ltd, having. Address at Waghbil Naka, Ghodbunder Road, Thane (W) - 400 615. And holding flat no. 1402 in tower no. 2 of said building of the Society, holding share certificate no. 211 having distinctive no. 2101 to 2110, Since MRS. ARATI SANJAY KARKHANIS died on 08/04/2016 without nination. Her Name is to be deleted from Share certificate and making any their son MR. HIMANSHU SANJAY KARKHANIS is to be added. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the property of the Society within 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Byc-laws of the Society. A copy of the registered Byc-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> Sd/-Date: Hon. Secretary For and on behalf of The Vijay Galaxy Co-op. Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that Ranjit Harilal Goragandhi HUF is the owner NOTICE is hereby given to state that Ranjit Harilal Goragandhi HUF is the owner of the below mentioned property and Ranjit Harilal Goragandhi HUF has lost/ misplaced the original documents with respect to the below-mentioned property. Nilan Ranjit Goragandhi and Sunil Ranjit Goragandhi, who was the Karta and Manager of Ranjit Harilal Goragandhi HUF [Deceased on 23/05/2003], have lodged the Lost Report with the Borivali Police Station under Lost Report No.64994-2023, dated 31.07.2023, with respect to the same. ALL person/s having any claim, right, title or interest in the said property mentioned in the schedule hereunder written by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance, decree, award, order, deposition or in any other manner whatsoever are hereby requested to make the same known in writing along-with the

Place: Mumbai

Date: 03/08/2023

Whatsoever are hereby requested to make the same known in whiting along-will the Certified copies of such documents to the undersigned at my office i.e. Advocate Nevil Chheda, c/o Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL., T.P.S. 56th Road, Near Veer Savarkar Garden, Borivali (West), Mumbai 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof otherwise the transfer shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived. Any replies to this Public Notice in the form of or by way of Public Notice will not be entertained or

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT A Commercial Premise on ownership basis bearing Shop No. 2, on the Ground Floor in the building Known as "Goragandhi Apartment" having address at Chandavarkar Road, Borivali (West), Mumbai 400092, lying and being on Plot No. 7 and bearing C.T.S. No. 2446 (1 to 12) of Village Eksar, Taluka Borivali within the Registration District Sub- district of Mumbai Suburban along-with 5 (Five) fully paid-shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers from 381 to 385 (both inclusive) recorded under Share Certificate No. 74 issued by the "Goraganable Co-parative Heighers Society Limited" bearing revisiteriton No. Goragandhi Co-operative Housing Society Limited" bearing registration No BOM/WR/HSG/TC/2858 of 87-88 dated 30/07/1987.

Place : Mumba **NEVIL CHHEDA** Date : 03/08/2023 (ADVOCATE HIGH COURT)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority


under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u>

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33382/2023 Date :- 02/08/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 473 of 2023.

Applicant :- Rose Garden Co-Operative Housing Society Limited, Add : M.H.M. Road, Near Kadar Palace, Kausa, Mumbra, Tal. & Dist. Thane 400612 Versus

Opponents :- 1. M/s. Rose Construction Co. Partnership Firm. 2. Shri Shafiekh Mohamad Buberra, 3. Shri. Siraj Ahmed Mahmmad Amir Buberra, 4. Shri, Khalil Ahmed Mahmmad Miya Buberra, 5. Shri, Nadi Ahmed Yusuf Juvari Take the notice that as per below details those, whose terests have been vested in the said property may submit their say at the me of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action vill be taken accordingly. The hearing in the above case has been fixed or 21/08/2023 at 12.00 p.m



PUBLIC NOTICE

ral Public is hereby informed that my clients Shri. Prasanna Sanjeev Rao and his wife Smt. Roshni Prasanna Rao, both R/o. 1502/A Wing, Dev Prestige, Azad Nagar, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai, State Maharashtra, Pin Code 400053, have severed their relations with their daughter Ms. Sakshi Prasanna Rao due to her wrong conduct and behaviour. Please note Anybody dealing with Ms. Sakshi Rao will do so at his/her/their own risk and responsibilities, and my clients will not be responsible for any act, deed or dealing entered into by Ms. Sakshi Rao. Dated this 03 august 2023 Advocate Virendra Nev

Address: 2313, Bidg. No. 48 Behind Maratha Store Opp.M.I.G. Club Gandhi Nagar Bandra (East) Mumbai - 400051

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client viz Mr. Pramod Mahadev Varankar was holding the Original [1] Agreement for Sale dated 24-07-2006 with Registration Receipt No. 6604 dated 24-07-2006 executed between M/s. Viva Swastik Builders, the Builders and Mr. Mahadev Golappa Biradar, the Purchaser, [2] Agreement for Resale dated 29-05-2007 Agreement for Resale dated 23-03-24-with Registration Receipt No. 6929 date 29-05-2007 between Mr. Mahade Golappa Biradar, the Transferor and Mr. Bhushan Pandurang Valdya, the Transferee and [3] Agreement for Sale dated 29-03-2014 with Registration Receipt No. 1640 dated 29-03-2014 between Mr. Bhushan Pandurang Vaidya, the Transferor and Mr. Pramo Mahadev Varankar, the Transferee of Flat No. A-101, 1st Floor, Ashokvan Co operative Housing Society Limited, Viva Swastik Complex, R.J. Nagar, Phool Pada Road, Virar [East], Taluka Vasai, District Palghar [formerly District Thane] [said Original Documents] which are lost / misplaced and not found after search.

Our client hereby invite claims from general public on the said Origina Documents as our client has not created any third party rights on the said Origina Documents as well as not handed over the said Original Documents to any third Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate. If any Person, Firm, Society, Company

Corporation or any Body Corporate havin any claim or lien, with regard to the sai Original Documents may file such claim or objections if any, together with relevant documents within the period of 14 days from the date of this notice to. M/s. BHOGALE & ASSOCIATES

ADVOCATES & LEGAL CONSULTANTS 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali [East], Mumbai 400 066.

If no claims or objections, as above received within the stipulated period, ou clients shall, at future date, treat any sucl vaims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

M/s BHOGALE & ASSOCIATES Place: Mumbai Date: 03/08/2023 Thursday 3 August 2023

CHANGE OF NAME Rank-Sep, Name Parse Madhukar sukhade

Resident of-AT Lalpuri, Vill-Kalamb, Post /alchand Nagar Tel- Indapur, Dist-Pune-Pin 413114 Have change My Name from SMT Varsha To Varsha Madhukar parse And My Date of Birth Also Has Been changed from 12-02-1983. To 30-10-1983, vide Affidavit Number-66AA078207 Dated-18-07-2023 lefore Mumbai.

Madukar sukhadev

Sukhadev To Madhukar sukhadev Parse

Vide, Gazette Number - P-2334963 Dated

27/07/2023 To 02/08/2023 Before Mumbai

Naya Nagar, Mira Road (E) Thane-40110 nave been lost/ misplaced during shifting or 20/07/2023 and complaint has been lodge at CHANGE OF NAME Naya Nagar Police Station bearing Lost Report No. 22543-2023 dated 01/08/2023 Number 6491414-W, Rank-Sep Name and the holders of the said shares has Parse Madukar sukhadev Resident-of-AT applied to the said society to issue o luplicate Share Certificate. l alnuri, vill-Kalamb, Post-Walchand Naga Any person having any claim may lodge their objection to the issue of duplicate Tel-Indapur, Dist-Pune, Pin-413114 Have change My Name from Parse Maduka

Share Certificate within period of 15 days from the publication of this notice. Date: 03/08/2023


PUBLIC NOTICE

nolding Original Share Certificate No 016

Distinctive No 031 to 035 of Flat No 201 KGN Place C.H.S. Ltd. Near Janta Dairy,

I, IQBAL RUKNUDDIN MUKADDAM,

5



	Ram Amresh Singh S/o Amresh Durgaprasad Singh R/o Room No 04, Amresh Singh Chawi, Safed Pool, KA Road, Saki Naka, Andheri East, Mumbai-400072 Also At: Durgesh Enterprises, Bengal Cutting	Notice Issued U/s 13(2) of SARFAESI	All that piece and parcel of	
1	Past, Multibal-400072 Also AL: Durgesh Enterprises, Bengal Cutting Work Gala No 14, Armeesh Singh Chawi, Kurla Andheri Road, Safed Pool, Andheri East, Mumbal MH-400070 Also AL S. No. 201, H. No.1 At Village Dawadi, Taluka Kalyan, Dist Thane Within The Limits Of Grampanchayat Dawadi, within the Regn Dist Thane & Sub Sub Regn Kalyan And Sunita Ram Singh W/o Ram Amresh Singh F/o Room No.04, Amresh Singh Chawi, Safed Pool, K A Road, Saki Naka, Andheri East, Mumbal MH-400072.Secured Debt (Amount In Rs.):- Rs.21,56,759.3/- (Rupees Twenty One Lakhs Fifty Six Thousand Seven Hundred and Fifty Nine and Paise Three Only) as on 24.06.2021 plus future Interest & costs.	ACT 2002 on ACT 2002 on 26.06.2021 and POSSESSION taken through Authorized Officer on 09.05.2023 under the provision of Sec 13 (4) of the SARFAESI ACT 2002	proetty bearing Flat No. 201 Admeasuring 975 Sq Ft built up the 2nd Hoor In 'C' Wing of the building known as Om Sainath Residency, Situated on the land bearing Survey No. 121, Hissa No.1, Village Dawadi, Taluka Kalyan, Dist. Thane within the limits of Grampanchayat Dawadi, within the registration Dist. Thane and Sub-Registration Kalyan.	Rs. 32,54,400 Rs. 3,25,440,
2	Santanu Kartik Dutta R/o Flat No 210, 2nd Floor, Om Shree Sadgur Unity Anand Krupa, Kopri Virar East Thane Maharashtra 401309 Also At: Link 2 Data Infotech Mumbai, 21, 2nd Floor Pushp Plaza, Above Snehanjali Electronic MP Road, Virar East Link 2 Data Infotech Mumbai, 21, 2nd Floor Pushp Plaza, Above Snehanjali Electronic M P Road, Virar East Thane Maharshtra 401309, Sudeep Pradeep Ghosh R/o B/301-302, Om Sai Apt, Nityanand Nagar, Chandansar Road, B/H Tandul Bazar, Virar East Thane Maharashtra 401309 And Kartick Benimadhab Dutta R/o Flat No 210, 2nd Floor, Om Shree Sadgur Unity Anand Krupa, Kopri Virar East Thane Maharashtra 401309 Secured Debt (Amount In Rs.):- Rs.10,55,662.64/- (Rupees Ten Lakh Fifty Five Thousand Six Hundred Sixty Two And Paise Sixty Four Only) As On 23.12.2021 Plus Future Interest & Costs.	Notice issued U/s 13(2) of SARFAESI ACT 2002 on 23.12.2021 and POSSESSION taken through Authorized Officer on 02.03.2023 under the provision of Sec 13 (4) of the SARFAESI ACT 2002	All that plece and parcel of property bearing Flat No. 210, Admeasuring 370 Sq. Ft built up on the 2nd Floor, Building known as 'Om Shree Sadguru Nityanand Krupa' Situated on land bearing Old S. No. 44, New S. No. 147, H. No. 27 Part at Kopri, Taluka Vasai, District Palghar and Resgitration Sub District of Vasai and District and Registration District of Palghar.	Rs. 9,01,733/ Rs. 90,173/-
3	Ravindra Parashuram Patil S/o Parashuram Patil R/o 100/2, Dongarpada, Radha Krishna Road Near Hanuman Mandir Patilali Virar West Thane Maharashtra-401309 And Arun Parshuram Patil W/o Parashuram Patil R/o 100/2, Dongarpada, Radha Krishna Road Near Hanuman Mandir Patilali Virar West Thane Maharashtra- 401309 Also At: 40/11, Patil Ali Dongarapada Virar Paschim Vasia, Thane-401303. Secured Debt (Amount In Rs.):- Rs.15,12,053.81/- (Rupees Fifteen Lakhs Tweleve Thousand Fifty Three And Paise Eighty One Only) As On 21.04.2021 Plus Future Interest & Costs.	Notice issued U/s 13(2) of SARFAESI ACT 2002 on 28.04.2021 and POSSESSION taken through Authorized Officer on 27.04.2023 under the provision of Sec 13 (4) of the SARFAESI ACT 2002	All that plece and parcel of proerty bearing Flat No 101, Adm 420 Sq. FL, 39.03 Sq Mtrs (Carpet Area) on the 1st Floor of the building known as "Pandurang Kun]", on the land bearing S.No. 111, H.No.31, at Village Chikhal Dongare, Virar (West), Taluka Vasai, Dist Palghar, in the Regn Sub-Dist of Vasai & Dist. & Regn Dist of Palghar Thans MH 401309 and Bounded as North:N Goma Niwas South: Nanani Bai Building East:Patil IAI West: Int. Road	Rs. 21,81,600 Rs. 2,18,160,
4	Kiran Shantaram lpte S/o Shantaram lpte R/o Room No-08, Jay Tirupati Balaji Society Chincholipada, Subhash Road, Dombivali- (W) Thane Maharahstra-421302 Also At: Kiran Shantaram lpte, Gangawali Kharwadi Mangaon, Raigad Gangawali Palasgaon Raigarh Mumbai/Raigarh Maharashtra-402104 Also At: 405, Sunrise Business Park, Piot No-b-68, Road No-16, MDC, Wagle Estate, Thane-(W) Thane, Maharashtra-400604 Also At: 6-003 Anuvishwa Apt Ravi Kiran Co-op Society Nandivulli Village, Doubiville (E) District- Thane MH-421201 And Sonali Shankar Bandre D/o Shankar Raghunath Bandre R/o Room No. 08, Jay Tirupati Balaji Society Chincholipada, Subhash Road, Dombivali (W) Thane MH-421302 Also At: Kiran Shantaram lpte, Gangawali Kharwadi Mangaon, Raigad Gangawali Palasgaon Raigath Mumbai/Raigarh MH-402104 Also At: 366 Shop No 12 Ahmed Chember Limington Road Grant Road(e) Mumbai MH-400004 Secured Dett (Amount In Rs.):- Rs.11,55,243.73/ (Rupees Eleven Lakhs Fity Five Thousand Two Hundred Forty Three and Paise Seventy Three Only) as on 15.07.2021 plus future interest & costs.	Notice Issued U/s 13(2) of SARFAESI ACT 2002 on 17.07.2021 and POSSESSION taken through Authorized Officer on 24.04.2023 under the provision of Sec 13 (4) of the SARFAESI ACT 2002	All that piece and parcel of property bearing Flat No. 003 Adm. 30 Sq. Feet on the Ground Floor of the Building known as "Anuvishwa Apartment" Situated on the land Bearing S.No. 65, H.No. 5P, Plot No. 22 at Nandiwali within the limits of Nandivali Village.	Rs. 15,04,800 Rs. 1,50,480,



सही/-

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-60000 SHRIR & M Branch Office: Building 7, 772, 7th Floor , Solitaire Corporate HOUSING FINANCE | Park , Guru Hargovind Singhji Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Nhereas, The undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of nowers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 27/07/2023.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shriram Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein below with interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

	,		(LAN N
Borrower/Co-Borrower Name & Address	Amount due as per Demand Notice	Description of Property	1. ASHI 2. Kesh All At: `
1.Mrs. Rina Rajesh Shukla Borrower Flat No. 05, 1st Floor, Sarva Shrey Apartment, Om Sarva Shrey CHSL, Aadarsh Nagar Ramchandra Lane, Malad West 400064 And Also At- K Flancee- Through Proprietor Mrs. Rina Rajesh Shukla Flat No. 05, 1st Floor, Sharv Shrey Apartment, Ramchandra Lane, Malad West 400064 2.Mr Rajesh Radheyshyam Shukla Co-Borrower Flat No. 05, 1st Floor, Sarva Shrey Apartment, Om Sarva Shrey CHSL, Aadarsh Nagar Ramchandra Lane, Malad West 400064	Rs.5326549/- (Rupees Fifty Three Lakhs Twenty Six Thousand Five Hundred & Forty Nine Only) as on 10/05/2023 under reference of Loan A c c o u n t N o . SHLHMUMB0002417 with further interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice. 13(2) Notice Date. 17.05.2023	ALL THAT PIECE AND PARCEL of Flat No. 05, 1st Floor, admeasuring 525 Sq. Ft. carpet area, in the building known as "Om Sarva Shreya Co- operative Housing Society Ltd", being constructed on land bearing CTS No. 674 to 674 (1 to 6), Survey No. 29, Hissa No. 1 lying being situated at Village – Malad, Adarsh Nagar, Ramchandra Lane, Malad West 400064	Road, N Jaina, M Branch (LAN N 577TS) 1. ASH 2. VIJA All At: NEAR M KALYAN Branch (LAN N 405TS) 1. MOH SHAIKI 2. MEH (Co-Bon All At: 1. KOLI 2. MEH H405TH 1. KOLI 2. VAIS All At: 1. Plot No Raigarh, This step outstandir with Bajaj 13(4)ofth The partie
Place: MALAD Date : 27-07-2023		/- Authorised Officer using Finance Limited	Limited ha

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to claim the said dividend

Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.swastivinayaka.com. Shareholders are requested to refer and verify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends before 2nd November 2023 as the Company will transfer the said shares to IEPF Authority within 30 days from the said date.

The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however claim the same by making and application to IEPF Authority in Form IEPF-5 as per the procedure prescribed in the said Rules.

In case of any queries on the subject matter, Shareholder may contact the Company' Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093. Tel. No.:022 -62638200, email: investor@ bigshareonline.com.

For Swasti Vinayaka Synthetics Limited Rajesh Poddar Managing Director DIN-00164011

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

BAJAJ BAJAJ HOUSING FILMEN Kaiyan Nagar, Pune, Maharashtra CORPORATE OFFICE: Cerebrum TT Park B2 Building 5th floor, Kaiyan Nagar, Pune, Maharashtra EINSERV 411014, Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare 41005 July 411014, Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare ety, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA **and** 1st Floor, Misal Empirre , Above canera bank, Kadrabad 431203. Maharashtra, **and** 1st floor, Ashar IT Park, Jayashri Baug, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtr

Place: Mumbai Date: 3rd August, 2023

Jaina 451205. Hainar ashida, and 15 (100), Ashida 11 Park, Jayashiri baby, Road Von 10, Wagle Industrial Estate, Thare, Manafashida 400504 Demand Notice Under Section 13 (2) of Security Interest Act, 2002. Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of FinancialAssets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

intumated which med by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan tachines availed by them from time to time.				
Loan Account No./Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced	Demand Notice Date and Amount		
Branch : JALNA (LAN No. H4L5RLP0455401) 1. ASHISH FATTELASHKAR (Borrower) 2. Kesharchand Fatbelashkar (Co-Borrower) All At: Yaduvansh Niwas, Plot No. 89, Main Road, Near Raliway Station Road, Sonal Nagar, Jaina, Maharashtra-431203	Admeasuring 212.50 sq. mtrs., CTS No. 11385/89, Sonal Nagar, At Post & Tal Jaina, Maharashtra -431203 East :-	24th July 2023 Rs.6,53,140/- (Rupees Stx Lac Fifty Three Thousand One Hundred Forty Only)		
Branch : THANE (LAN No. 577HSL89190056 and 577TSH89247318) 1. ASHOK KUMAR SAALTYAN (Borrower) 2. VIJAYA SUNDER SALTAN (CO-Borrower) All At: FLAT NO 1104, NAV DURGA COMPLEX NEAR MANJUNATH COLLEGE, KHAMBALPADA KALYAN EAST, THANE-421201	Property Described As: FLAT NO. 1104 HAVINF CARPET AND BUILTUP AREA ADMEASURING 452.89 SQ. FT., ON 11TH FLOOR NAV DURGA COMPLEX NEAR MANJUNATH	24th July 2023 Rs. 50,65,887/- (Rupees Fifty Lac Sixty Five Thousand Eight Hundred Eighty Seven Only)		
Branch : MUMBAI (LAN No. 405HSL69062817 and 405TSH69559605) 1. MOHAMMAD FAROQ ABDUL KADIR SHAIKH (Borrower) 2. MEHJABBIN FAROQ SHAIKH (Co-Borrower)	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No 1201, Admeasuring 52.97 Sq. Mtr., 12th Floor, E Wing, Cosmos Solitaire, Comprised In Survy No. 70(174) Hissa No. 3,4,5/2, 5/3 Near Agarwal Global City, Virar West-401303	24th July 2023 Rs. 35,46,123/- (Rupees Thirty Five Lac Forty Six Thousand One Hundred Twenty Three Only)		
All At: Room No 5 Andhra Jana Sangam Goliba	blibar Masjid Road, Santacruz-east, Santacruz-east, Mumbai, Maharashtra- 400055			
Branch : MUMBAI (LAN No. H405HHL0241600 and H405HLT0263665) 1. KOLEKAR PRAKASH BABURAV(Borrower) 2. VAISHALI B YADAV (Co-Borrower) All At: Flat No 301 3rd Floor, Saral Apartment Plot No 17, Police Station Sector-5, Karanjade Raigarh, Maharashtra-410206	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: FLAT NO. 203, 2ND FLOOR, IN THE BUILDING WISE CITY, SOUTH BLOCK PHASE-1, PLOT RZ8, BUILDING 4 WING F4, SURVEY NO 119/6, 119/17 TULIP-F-4, VARDOLI, PANVEL, RAIGAD-410206	24th July 2023 Rs. 23,93,299/- (Rupees Twenty Three Lac Ninety Three Thousand Two Hundred Ninety Nine Only)		
This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors) are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Bajal Housing Finance Limited) further steps for taking possession of the Socured Assets/mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act; 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.				
Date: 03/08/2023 Place:- MAHARASH1	RA Authorized Officer Bajaj Housing	Finance Limited		

TERMS AND CONDITIONS OF SALE: 1) Full description of the above property is available with Authorized officer. The properties/documents can be IEHMS ANU CUNUITIONS OF SALE: 1) Full description of the above property is available with Authorized officer. The properties/documents can be inspected after fixing date and time with the Authorized Officer. 2) E-auction will be conducted ONLINE through M/s. C1 INDIA PVT LTD at Plot No 68 Gurgaon Haryana pin Code 122003. 3) Before participating in E-auction, the intending bidders should hold a valid e-mail id and register their names at portal www.bankeauctions.com and get their User ID and password from M/s. C1 INDIA PVT LTD. 4) Prospective bidders may avail online training on E-Auction from M/s. C1 INDIA PVT LTD. (Contact Person : Mr. Vinod Chauhan on Mobile +91 9813887931, Delhi@c1india.com or Support@bankeauctions.com (HelpIne No 7291981124,25,26). 5) Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through electronic mode/RTGS/NEFT fund transfer to Current Account No. 15280200004845 Name of the Bank: Federal Bank, Name of the Beneficiary: Religare Housing Development Finance Corporation Limited, IFSC Code: FDRL0001528. Please note that the Cheque/Demand Draft shall not be accepted towards EMD. B) The Bidte below reserve price and/or without FDML amount hall on the accepted mount in the accemt and second second second second second second provide to the second second provide the second and another towards EMD. owards EMD. 6) The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in towards EMD. 6) The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in multiple of Rs.5000 per lot. 7) The successful bidder is required to deposit 25% of the bid amount (inclusive of EMD), on the same day by electronic mode / DD / Cheque drawn in favour of ***M/s Religare Housing Development Finance Corporation Limited *** payable at **Delhi** and the balance amount shall be paid by the successful bidder within 15 days from the date of confirmation of sale by Bank. The EMD as well as Sale Price paid by the interested bidders shall carry no interest. The deposit of EMD or 25% of sale price, whatever the case may be shall be forfaited by the "RHDFCL", if the successful bidder fails to adhere to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be and lever to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be and lever to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be and lever to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be and lever to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be and lever to the terms of sale or commits any default. 8) The successful bidder shall be an all expenses including statutory dues/taxes/bills etc. to Municipal Corporation or any other authorities and fees payable for stamp duty, registration fee etc. for registration of the 'Sale Certificate'. 9) Bank does not take any responsibility to procure any permission/NOC from any Authority or under any other law in force in respect of property offered or any other dues i.e. outstanding water/electric dues, property tax or other charges if any. 10) Any arrares dues taxes. VAT IDS (SST: charges on the arronery whether statutory or therwise including status of the same taxes is any status in the same taxes is any status in the same states. law in force in respect of property offered or any other dues i.e. outstanding water/electric dues, property tax or other charges if any. 10) Any arrears, dues, taxes, VAT, TDS, GST, charges on the property whether statutory or otherwise including stamp duty/registration fees on sale of property shall be borne by the purchaser only. 11) The bidders should make discreter enquiries as regards to charge/encumbrances/statutory dues on the property and should satisfy themselves about the title, extent, quality of the property before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding charges, encumbrances over the property and any other matter etc., shall be entertained after submission of the online bid. 12) The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all the offers/bids or adjourn/cancel the sale without assigning any reason or modify any terms of sale without any prior notice. 13) To the best of its knowledge and information, the "RHDFCL" is not aware of any encumbrances on the properties to be old except of the "RHDFCL". Interested parties should make their own assessment of the properties to their satisfaction. Bank does not in any way guarantee or makes any representation with regard to the fitness/title of the aforesald properties. For any other Information, contact at : 18001039711 / 18602664111 / 1800309711 email at : customerservice@religare.com may be contacted at the above address re ado

STAUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 6(2), 8(6) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002 The Borrower/Co-Borrowers/guarantors/mortgagers are hereby notified to pay the sum as mentioned above along, with up to date interest and ancillary expenses before auction, failing which the auction of mortgaged property mentioned above shall take place and balance dues if any shal be recovered with interest/cost. In Case of no bid received in the auction sale on the date fixed for auction, the secured creditor shall be at liberty to ale this property by way of private freaty on or above the reserve price fixed above to any prospective buyer. Borrower/Co-Borrowers/ uarantors/Mortgagers are hereby called upon to SHIFT ALL HOUSEHOLD ARTICLES / PERSONAL BELONGINGS LYING IN THE REPOSSESSED PROPERTY, if any as per inventory report carried out at the time of taking possession of the mortgaged property, within 7 (seven) days from the date of this notice. On failure to shift household articles/personal belongings within stipulated period of 7 (seven) days from the date of this notice the company shall be constrained to shift / dispose of the same on "as is where is, as is what is and whatever there is basis" at Borrower/Co-Borrowers/guarantors/mortgagers risk, responsibilities & cost. Company shall not be responsible for any claim raised by any party in this regard. Place : Maharashtra **Authorised Office** M/s Religare Housing Development Finance Corporation Limited

Date : 02-08-2023 Note: Amount paid if any after issuance of SARFAESI Demand Notice, would be reskoned for ascertaining the dues payable at the time of realization

बालहक्र संरक्षण आयोगाच्या अ	अध्यक्षांनी घेतली		अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड संआयपः एल९०००ण्यप्य १९८४पीएलसी०३४८७९	
इरशाळवाडीतील अनाथ ब	ालकांची भेट	PUBLIC NOTICE Mr. P. R. Subramanian (Mr. Pallavaram Ramanathan Subramanian), a joint member of the EKTA	नोंदणीकृत कार्यालय : युनीट क्र. ६०९, ६वा मजला, सी-विंग, वन बीकेसी, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), गुंबई-४०००५१, महाराष्ट्र. मोखा: ९९९७४२६८१५ ई-	
		Siddharth Nagar, Borivali East, Mumbai - 40066, and holding Flat No.A-904 & A-905, in the building of the society, died on 20/07/2023, without making any nomination. Mr. Ganesh	मेलःcslegal07@gmail.com शाखा कार्यालय : २ए गणेश चंद्रा एकेन्यू खोली क. ०९, ४था मजला, कोलकाता – ७०००१३, पश्चिम बंगाल, मोमा : ९८३०६५५८०३	रो ाा रै.
	Prasad Yadav, Holder Of Indian Passport No. R-2760247, ISsued At Pune on 29/06/2017,	Subramanian has made an application for transfer of the shares of the deceased member to his name. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society	ई-मेलःanshunicommercialsItd@gmail.com येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑक्टिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन, २०१५ च्या	·□·□·□·□·□·□·
ן מהקווויים מכנים כינונים		within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the	नियमन ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित	
		deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society	त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे विचारात घेण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची समा शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीचे	
	Image: Constraint of the second se	is available for inspection by the claimants/ objectors, A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of EKTA MEADOWS A,B,C,D,E,F & G CHS Ltd	नोंदणीकृत कार्यालय – युनीट फ्र. ६०९, ६वा मजला, सी-विंग, वन बीकेसी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१, महाराष्ट्र येथे होणार आहे.	
	Image: The second se	Date : 03.08.2023 Place : Mumbai Hon. Secretary	सूचनेत असलेली माहिती कंपनीच्या www.anshuni.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध	
. מובכים כבל כבסוניו אים - מובבל - כבל			आहे. अंशुनी कमर्शियल लिमिटेडकरिता सही /-	PUBLIC NOTICE Public notice is issued on behalf of my client
סלום יסוס, וסוס לי סום לובילובים סיוסום סוונים סיס סומיבסילים לים גם	A Segd Off & Works : L-3 MIDC, Industrial Area, P.O. Chikalthana, Aurangabad 431006	PUBLIC NOTICE MRS. ARATI SANJAY KARKHANIS & MR. SANJAY RAMAKANT	ठिकाणः मुंबई प्रियेशगर्म दिनांकः ०२.०८.२०२३ संचालक	Vijay Valju Patil, Vinod Vijay Patil, are intending to purchase the below mentioned schedule of property from its owner viz.,
בום בוב"ב בובים בובווביה נובוביהוווי ביוביות ביונים ונו בובב"ובם לוביםי	Tel : +91 240 6614480 Fax No. +91 240 2482208 Email: kb@jnxaamcol.co.in/ info@jnxaamcol.co.in CIN : L74999MH1947PLC005695	KARKHANIS were joint Members of the Vijay Galaxy Co-operative Housing Society Ltd, having. Address at Waghbil Naka, Ghodbunder Road, Thane (W) - 400 615. And holding flat no. 1402 in tower no. 2 of said building of the	डीआयएन: ०७६३६०५४	Ashokkumar Devichand Jain, who have acquired Flat No.228 B, 2nd floor, Shivaji Nagar Co-op. Hsg. So. Ltd., Delisle Road,
	EXTRACT FROM THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs. in Lakhs, except EPS)	society, holding share certificate no. 211 having distinctive no. 2101 to 2110, Since MRS. ARATI SANJAY KARKHANIS died on 08/04/2016 without making any nomination. Her Name is to be deleted from Share certificate and their son MR. HIMANSHU SANJAY KARKHANIS is to be added.	LOST AND FOUND I, Mr. Uday Mahadeo Rikame owner	N. M. Joshi Marg, Mumbai 400013, standing on plot of land bearing C.T.S. NO 2/105 of Lower Parel Division. Whereas Vensimal
	Sr. PARTICULARS STANDALONE No Quarter Quarter Quarter Year Ended Ended Ended Ended	The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the property of the Society within 15 days from the	of Flat No – 206 of Building No - 2, 2 [™] Floor, Sadguru Coop Hsg. Society Ltd, Pratiksha Nagar, Sion Koliwada,	Ukamal Satta was the bonafied original owner of the said flat and that the original acreement between Builder and Vensimal
	1 Total Income from Operations 452 519 484 2034	publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the property of the Society. If no claims/objections are	Mumbai – 400 022, Inform the General Public that my father Shri. Mahadeo Ramchandra Rikame purchased the	Ukamal Satta, is lost and not traceable. If any other person/s or financial institution/s/
PUBLIC NOTICE Notice is hereby given that our client viz. Mr. Pramod Mahadev Varankar was	Instantion Instantitiniting Instanting <thin< td=""><td>received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The</td><td>said flat from legal heirs of Late Shri. Gopal Bhiku Mahadik in the year 2014 and my father gifted the said flat to me</td><td>bank/s etc., has/have any claim by way of Lien, Mortgage, Gift, Inheritance, Trust or in any other manner whatsoever in respect of</td></thin<>	received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The	said flat from legal heirs of Late Shri. Gopal Bhiku Mahadik in the year 2014 and my father gifted the said flat to me	bank/s etc., has/have any claim by way of Lien, Mortgage, Gift, Inheritance, Trust or in any other manner whatsoever in respect of
holding the Original [1] Agreement for Sale dated 24-07-2006 with Registration Receipt No. 6604 dated 24-07-2006	(After Exceptional and / or Extraordinary items) 4 Net Profit / (Loss) for the period after tax -8 18 (After Exceptional and / or Extraordinary items)	claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of	by way of Registered Gift Deed. I have misplaced/lost followed original documents i.e. Heirship certificate &	the said flat may send their claim/s along with necessary documentary proof to the undersigned advocate within 15 days from
executed between M/s. Viva Swastik Builders, the Builders and Mr. Mahadev Golappa Biradar, the Purchaser, [2] Agreement for Resale dated 29-05-2007	5 Total Comprehensive Income for the period -8 18 33 125 comprising Profit / Loss for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax) - - - 6 Equity Share Capital 150 150 150 150	the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.	other legal documents made between legal heirs & Late Shri. Gopal Bhiku Mahadik.	date hereof, in absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim.
with Registration Receipt No. 6929 dated 29-05-2007 between Mr. Mahadev Golappa Biradar, the Transferor and Mr.	7 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) Basic & Diluted -0.52 1.23 2.19 8.35	Sd/- Date: Hon. Secretary Place: Mumbai For and on behalf of	If anyone found the same please contact me on below mention address within 15 days from the date of this	SCHEDULE OF PROPERTY All that the Residential Flat No.228B, 2nd floor, Shivaji Nagar Co-op. Hsg. So. Ltd., Detide Dard Multiple Mark Mark Hore Here
Bhushan Pandurang Vaidya, the Transferee and [3] Agreement for Sale dated 29-03-2014 with Registration	NOTES: 1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter ended 30th June 2023 are available on the Stock Exchange	Date: 03/08/2023 The Vijay Galaxy Co-op. Housing Society Ltd.	advertisement. Sd/- (Adv. Ramji B. Gupta)	Delisle Road, N. M. Joshi Marg, Mumbai 400013, and said Building constructed on ALL THAT pieces or parcel of land bearing
Receipt No. 1640 dated 29-03-2014 between Mr. Bhushan Pandurang Valdya, the Transferor and Mr. Pramod	2015 The detailed in the detail of the detail of the detail of the detail of the detail and the detailed of	SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011	E.N.G 13-2/3, Barkat Ali Nagar, Opp. Wadala Police Chowki Bit No – 2 New 90 ft Rd, Wadala (E), Mum-37	C. S. No. 2/105 of Lower Parel Division. Mumbai Sd/- Dated : 03/08/2023 Adv. Santosh R. Patil
Mahadev Varankar, the Transferee of Flat No. A-101, 1st Floor, Ashokvan Co- operative Housing Society Limited, Viva Swastik Complex, R.J. Nagar, Phool Pada	3. The figures for the quarter ended 31st March, 2023 represents the difference between the audited figures in respect of full financial year and the published figures of nine months ended 31st December, 2022. The Company does not have any exceptionalitem to report for the current quarter. 4. Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current	CIN: L99999MH1981PLC024041 www.swastivinayaka.com Tel.: 022 43443555 Email ID: contact@swastivinayaka.com <u>NOTICE</u>	Date : 03.08.2023 Place : Mumbai	D-4, Gr. Floor, Shree Pimleshwar CHS LTD. M. P. Marg, Currey Road (W), Mumbai 400013
Road, Virar [East], Taluka Vasai, District Palghar [formerly District Thane] [said Original Documents] which are lost /	Pigures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period. For JANEXAAMCOL LIMITED Sd/- Sd/- MOHANLALZ, KOTHARI	Transfer of share(s) of the Company to Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor		
misplaced and not found after search. Our client hereby invite claims from general public on the said Original	Place: Aurangabad MANAGING DIRECTOR Date: 02-08-2023 DIN: 01486305	Education and protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years, shall be transferred by the		K industries limited Registered Office: Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Documents as our client has not created any third party rights on the said Original Documents as well as not handed over the	SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED Regd. Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R.Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011	Company to Investor Education and Protective years, shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF). In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to	Bonds Beyond Chemistry Navi Murr WWW.apcotex	/ahavir Centre, Sector 17, Vashi, ibai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 x.com Email: redressal@apcotex.com : L99999MH1986PLC039199
said Original Documents to any third Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate. If any Person, Firm, Society, Company,	CIN: L51900MH1985PLC036536 Website: www.swastivinayakaart.co.in Tel.: +91 022 43443555 Email ID: svartinvestors@svgcl.com, swastivinayaka@svgcl.com	claim the said dividend. In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such	NOTICE OF P	OSTAL BALLOT Insuant to the provisions of Section
Corporation or any Body Corporate having any claim or lien, with regard to the said Original Documents may file such claims	<u>NOTICE</u> Transfer of share(s) of the Company to Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.	shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.swastivinayaka.com. Shareholders are requested to refer and verify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF.	108 and 110 of the Companies applicable provisions of the Ac	s Act, 2013 ("the Act"), and other t read with Rule 20 and 22 of the Administration) Rules, 2014 ("the
or objections if any, together with relevant documents within the period of 14 days from the date of this notice to.	Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividend has	The Shareholders are advised to claim such dividends before 2nd November 2023 as the Company will transfer the said shares to IEPF Authority within 30 days from the said date.	Rules"), Regulation 44 of the S India (Listing Obligations a	Securities and Exchange Board of Ind Disclosure Requirements)
M/s. BHOGALE & ASSOCIATES, ADVOCATES & LEGAL CONSULTANTS, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar	not been claimed for seven consecutive years, shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).	The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however claim the same by making and application to IEPF Authority in Form IEPF-5 as per	Standard on General Meetings	sting Regulations"), Secretarial ("SS-2") issued by the Institute of and other applicable laws, rules
Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali [East], Mumbai 400 066. If no ciaims or objections, as above, are	In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to claim the said dividend.	the procedure prescribed in the said Rules. In case of any queries on the subject matter, Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2,	clarification(s), substitution(s)	any statutory modification(s), or re-enactment(s) thereof for the es prescribed by the Ministry of
received within the stipulated period, our clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having	In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.swastivinayakaart.co.in. Shareholders are requested to refer and	6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093. Tel. No.:022 -62638200, email: investor@ bigshareonline.com.	Corporate affairs ("MCA"), G General Meeting / Conducting	overnment of India, for holding g Postal Ballot process through te e-voting") vide General Circular
been waived, forfeited and / or annulled. Sd/- M/s BHOGALE & ASSOCIATES.	verify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends by 2nd November, 2023. The shareholders may please note that no claim shall lie against the Company in	For Swasti Vinayaka Synthetics Limited sd/- Place: Mumbai Rajesh Poddar	Nos. 14/2020 dated April 8, 20 20/2020 dated May 5, 2020,	20, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020,
Place: Mumbai Date: 03/08/2023	respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however claim the same by making and application to IEPF Authority in Form IEPF-5 as per the procedure prescribed in the said Rules.	Date: 3 rd August, 2023 Managing Director DIN: 00164011	31, 2020, 10/2021 dated J December 8, 2021, 3/2022 date	2020, 39/2020 dated December une 23, 2021, 20/2021 dated ad May 5, 2022 and 11/2022 dated
जाहीर सूचना	In case of any queries on the subject matter, Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri		Government of India ("MCA Cire Board of India (SEBI) Cire	the Ministry of Corporate Affairs, culars"), Securities and Exchange cular No. SEBI/HO/CFD/Pod-
मी रेथे सुचित करीत आहे की, माझे अशील श्री. हिरालाल देवचंद सोनार, भारतीय नागरीक, र/ठि.: सदाशिव दनात्रेय संकल-ए को-ऑप, हीसोलि., फ्लॅंट	(East) Mumbai- 400093. Tel. No.: 022 62638200, email: investor@bigshareonline. com.	shemaroc	following item of Special Busin	ary 2023 (the "SEBI Circular") the less is proposed to be passed by stries Limited ("the Company") by
सवाशन वर्णावय सकूलन ए का-जान.सासालन, प्रभन क्र. ३०२, तिसरा मजला, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर – ४०१३०५ वेथे ऐस्डिक्तरिया नगद करीत आहे की:	For Swasti Vinayaka Art And Heritage Corporation Limited Sd/- Place: Mumbai Dinesh Poddar Date: 3rd August. 2023 Managing Director	शेमारू एन्टरटेनमेंट लिमिटेड	means of Postal Ballot only by w Description of S	

ion. Appointment of Dr. Achala Danait (DIN 08730270) as an Independent Director of the Company

In compliance with the MCA Circulars, the Company has sent on Wednesday, 2nd August 2023 the Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting by electronic mode

१५०४९–२००७ अंतर्गत वसई २ येथे दि. १० डिसेंब २००७ रोजी नोंदणीनुसार खरेदी केले होते सदाशिव दत्तात्रेय संकूल-ए को-ऑप.हौसोलि., फ्लॅट ब्र ३०२, तिसरा मजला या पलटचे अनु. क्र. ३७१ ३८० धारक भाग प्रमाणपत्र क्र. ३८ हे माझ्य अशिलाकडन कारगिल मार्केट येथे जात असताना २ जुलै २०२३ रोजी हरविले आहेत

सदर फ्लॅट सदाशिव दत्तात्रेय संकल-ए को

ऑप.हौसोलि.. फ्लॅट क. ३०२. तिसरा मजला. रोथील

जागा माझ्या अशिल श्री. हिरालाल देवचंद सोनार यांर्न

श्री सहयोग डेवलपर्स यांच्याकडून नोंदणी क्र

सदर भागप्रमाणपत्र हरविल्याची तक्रार माझे अशील श्री हिरालाल देवचंद सोनार यांनी विरार पोलीस ठाणे येई ३१.०७.२०२३ रोजी तक्रार क्र. १८३४/२०२३ अंतर्ग केली आहे.

सदर सूचनेतून मी येथे निश्चित करीत आहे की उपरोक्त सदर फ्लॅटचे भागप्रमाणपत्र सापडलेले नाही. ज कोणास सापडल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा संप क्रमांकावर संपर्क करावा.

आणि जर कोणासही सदर भागप्रमाणपत्राबाबत आध असल्यास त्यांनी खाली नमद केलेल्या वकिलांकडे लेख स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसां कळवावे. जर १**५ दिवसांत** कोणाहीकडून आक्षेप नकारीबाबन पत्र पांघ न झाल्यास असे समजले जाई की, उपरोक्त सदर फ्लॅटवर कोणतेही आक्षेप नाही आणि पुढील प्रक्रिया पुर्ण केली जाईल. दिनांक: ०३.०८.२०२३ ॲड. निलम नागेश वे (वकील उच्च न्यायालय मे. अथर्व असोसिएट विष्णू विहार कॉम्प्लेक्स, इमारत क्र.0६ फ्लॅट क्र.०१, स्नेहांजलीच्या मागे

मनवेलपाडा रोड, विरार (पुर्व), तालुका वसई जिल्हा पालघर-४०१३०५. संपर्कः ९७६८७६८६४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that premises bearing Flat No.3 admeas 626 sq. ft. Carpet area on 3rd Floor in th building known as "Guru - Krupa", situated a Mamlatdarwadi, Malad (West), Mumba 400064, is to be transferred in the names of Mr. Rajesh Surendra Champanerkar, Mrs Darshana Amar Dahanukar & Mr. Kira Surendra Champanerkar after their parent Late Mr. Surendra Harishchandra Champanerkar expired on 18-12-2014 an Late Mrs. Suchita Surendra Champanerka expired on 20-04-2002. All persons who have any claim, right, titl

and/or interest or demands to in or agains the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever i hereby required to make the same know in writing to the undersigned at her addres at Shop No.14, Akruti Apartment, Mathurada Road, Kandivali (West), Mumbai 400 06 and also to the above mentioned societ within 15 days from the date hereo otherwise if any claim comes forwar hereafter will be considered as waive and/or abandoned. Sd (Mrs. Rashida Y. Laxmidha

Date: 03/08/2023

Advocat

<u>श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटड</u>

Managing Director

DIN: 00164182

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट SHRIRM चेन्नई-६००००१. शाखा कार्यालय: सॉलिटेंअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in HOUSING FINANCE

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यूरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सचनेत नमद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा दि.२७/०७/२०२३ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपूर्ण रक्कम श्रीराम हाऊसिंग **फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार रक्कम देय	मालमत्तेचे वर्णन
१) श्रीमती रिना राजेश शुक्ला कर्जदार फ्लॅट क्र. ०५, पहिला मजला, सर्वासर्वे अपार्टमेंट, ओम सर्वा सर्वे कोऑपसोलि., आदर्श नगर, रामचंद्र लेन, मालाड पश्चिम ४०००६४. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र. ०५, पहिला मजला, सर्वासर्वे अपार्टमेंट, ओम सर्वा सर्वे कोऑपसोलि., आदर्श नगर, रामचंद्र लेन, मालाड पश्चिम ४०००६४ दुसरा पत्ता: के फायनान्स श्रॉट प्रोपरायटर श्रीमती रिना राजेश शुक्ला फ्लॅट क्र. ०५, पहिला मजला, सर्वासर्वे अपार्टमेंट, ओम सर्वा सर्वे कोऑपसोलि., आदर्श नगर, रामचंद्र लेन, मालाड पश्चिम ४०००६४ २. श्री. राजेश राधेश्याम शुक्ता सह-कर्जदार फ्लॅट क्र. ०५, पहिला मजला, सर्वासर्वे अपार्टमेंट, ओम सर्वा सर्वे कोऑपसोलि., आदर्श नगर, रामचंद्र लेन, मालाड पश्चिम ४०००६४	कर्ज खाते क्र. एसएचएलएचएमयुएमबी 000२४१७ अंतर्गत १ 0.0५.२0२३ रोजी देव रक्कम र.५३,२६,५४९/- (रुपये त्रेपत्र लाख सहवीस हजार पाचगे एकोणपन्नास फक्त) तसेच सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६0 दिवसांच्या आत करारदराने पुढील व्याजासह जमा करावी. १३(२) अन्वये सूचना दिनांकः १७.०५.२०२३	फ्लॅट क्र. ५, पहिला मजला, क्षेत्रफळ ५२५ चौ. फू. कार्पेट एरिया, ओम सर्वा सर्वे को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग लि. म्हणून ज्ञात इमारत, जमिन सीटीएस क्र. ६७४ ते ६७४ (१ ते ६), सर्व्हे क१. २९, हिस्सा क्र. १, गाव – मालाड, आदर्श नगर, रामचंद्र लेन, मालाड पश्चिम ४000६४ वेथील अ स लेल् वा मालमत्तोचे सर्व भाग व खंड.
ठिकाण: मालाड दिनांक: २७.०७.२०२३		गधिकृत अधिकार्र ।ऊसिंग फायनान्स्

दूर. क्र. :+९१ २२४०३१९९११, फ़ॅक्सिमिली : +९१ २२ २८५१९७७० वेबसाईट : www.shemarooent.com

CIN: L67190 MH2005PLC158288

नोंदणीकृत कार्यालय : शेमारू हाउस, प्लॉट क्र. १८, मरोळ को-ऑप.इंड. इस्टेट, अंधेरी कुली रोड वर, अंधेरी(पूर्व), मुंबई-४०००५९ ,

आय ही : investors services@

<u> व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही सी) / अन्य ऑडिओ व्हिज्युअल (ओ ए व्ही एम) माध्यमाद्वारे</u> आयोजित करावयाच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची माहिती.

- १) भागधारकांनी कृपया लक्षात ठेवा की कंपनीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (ए जी एम) व्ही सी/ ओ ए व्ही एम द्वारे आयोजित केली जाईल, सर्व लागू तरतुदी, कंपनी कायदा, २०१३ ची परिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली २०१५ आणि त्याद्वारे बनवलेले नियम, आगामी एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी.
- २) एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती शेअरधारकांना त्यांच्या विनंतीवरुन पाठवल्या जातील व ते कंपनीच्या <u>www.shemarooent.com</u> या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.
- सदस्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यास / त्यांच्या शंका त्यांच्या नावाचा डिमॅट 3) खाते क्रमांक / फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक compliance.officer@shemaroo.com वर नमूद करून आगाऊ पाठवण्यास प्रोत्साहित केले जाते. कंपनीला आगाऊ प्राप्त झालेले प्रश्न/शंकाकुशंका/वक्त्याचे नाव केवळ एजीएम दरम्यान विचारात घेतले जाईल आणि उत्तर दिले जाईल.स्थानी भागिदारांकडे नोंदवावे/ अद्ययावत करावे

४) ई-मेल नोंदविण्याची /अद्ययावत करण्याची पद्धत :

• मर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या ज्या भागधारकांनी आपआपले इमेल पत्ते अद्ययावत केलेले नसतील अशा भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे इमेल कंपनीला भागधारकांचे नाव, पत्ता, पॅन कार्डची साक्षांकित केलेली प्रत आणि भागधारकांच्या पत्त्याचा पुरावा म्हणून एखाद्या दस्तैवजाची (जसे ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान ओळख पत्र , पास पोर्ट, आधार कार्ड इ.) यांची साक्षांकित केलेली प्रत सोबत जोडून स्वाक्षरी विनंतीपत्राच्या प्रतींसह लेखी केलेल्या स्वरुपामध्ये compliance.officer@shemaroo.com वर कळवुन आपआपले ईमेल अद्ययावत करावे.

• अमूर्त स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आपआपल्या निक्षेपस्थानी भागिदारांकडे नोंदवावे/ अद्ययावत करावे.

५) ई- मतदानाद्वारे मत नोंदविण्याची पद्धत :

- ए जी एम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिमोट ई-मतदान यंत्रणेमार्फत कामकाजावर सुदुर पद्धतीने आपआपले मत नोंदविण्याची भागधारकांना संधी देण्यात येईल.
- वरील दिलेल्या पद्धतीने आपआपले ई-मेल पत्ते यशस्वीरित्या नोंदविल्यानंतर ई-मतदानाद्वारे मत नोंदविण्यासाठी भागधारकांना लॉगीन अधिकारलेख उपलब्ध करून देण्यात येईल.
- ई-मतदानाद्वारे मत नोंदविण्याची तपशीलवार कार्यपद्धती , ए जी एम च्या सुचनेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच तपशीलवार माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

शेमारु।	एनररेन	ਸੇਂਟ 1	लिमिटेड	करीता
7141155	C.C(C.I	70.1	CUPICS.	MAXINI.

	सही	
ठिकाण : मुंबई	_{सही} हेतल विच्छि	

Place: Navi Mumbai कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२३ Date: 2nd August, 2023

only to those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Company / Depositories as at close of business hours on Monday, 31st July 2023 ("Cut-off date"), and whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) or with the Company or its Registrar and Transfer Agent as on the Cut-off date.

A copy of the Postal Ballot Notice is available on the website of the Company at <u>www.apcotex.com</u>,website of BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of our remote e-voting agency i.e. NSDL e-voting website at www.evoting.nsdl.com.

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date i.e. Monday, 31st July 2023. Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off date shall only be considered eligible to cast their votes and convey their assent or dissent to the proposed resolution by Postal Ballot. Any person who is not a Member as on the Cut-off date should treat this Postal Ballot Notice for information purpose only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-voting facility to all its members. The e-voting period commences at 9.00 a.m. (IST) on Friday, 4th August 2023 and ends at 5.00 p.m. (IST) on Saturday, 2nd September 2023. The remote e-voting will be blocked by Saturday, 2nd September 2023 at 5.00 p.m. (IST) and will not be allowed beyond the said date and time.

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with the Company or its Registrar and Transfer Agent in case the shares are held by them in physical form.

The Board of Directors of the Company at its meeting held on July 26, 2023, have appointed D.S. Momaya & Co, LLP, Company Secretaries (LLPIN: L2022MH012300) as Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. They have communicated their willingness for such an appointment.

The Scrutinizer will submit the report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny and the result of the voting by postal ballot through the Remote e-voting process will be announced by the Chairman, or such person as authorized by the Chairman within two working days from the conclusion of remote e-voting. The Scrutinizer's decision on the validity of the e-voting shall be final and binding. The results will also de displayed on the website of the Company and also communicated to the stock exchanges

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e- voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at Dinsdl.co.in. By order of the Board evotina

For Apcotex Industries Limited Sd/-Jeevan Mondkar Company Secretary & Head - Legal